

Date: 31st January, 2020

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
5th Floor, Plot No. C-1,
G Block, Bandra Kurla Complex,
Bandra (E),
Mumbai — 400 051

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalai Street,
Mumbai - 400 001

Dear Sir/ Madam,

Sub: Submission of newspapers clippings of Board Meeting Notice

Ref: NSE Symbol –TARMAT; BSE Script Code -532869

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby attach newspaper clippings of Notice of Board Meeting of the Company to be held on Thursday, 13th February 2020 at 01.00 P.M. to consider, approve and take on record the Unaudited Financial Results for the third quarter ended 31st December,, 2019 published in “Active Times” and “Mumbai Lakshdeep” on 30th January, 2020.

Kindly take the above on your records and oblige.

Regards

Regards

For **TARMAT LIMITED**



S. Chakraborty
Company secretary



TARMAT LIMITED

General A.K Vaidya Marg, Near Wageshwari Mandir, Off Film City Road, Goregaon East, Mumbai - 400 063.
Tel.: 2840 2130 / 1180 • Fax : 2840 0322 • Email : contact@tarmatlimited.com • Website : www.tarmatlimited.com
CIN : L45203MH1986PLC038535

नो हॉर्न डेला डोबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
डोबिवली, दि.२९ : येथील पै फ्रेंड्सच्या विद्यमाने वाढत्या ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात जनजागृती निर्माण व्हावी याकरिता रविवारी प्रजासत्ताकदिनी नो हॉर्न डे साजरा करण्यात आला. पै फ्रेंड्सचे पुंडलीक पै यांच्या नेतृत्वाखाली तरुणांची सायकल फेरी काढण्यात आली.

ध्वनी प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम सर्वजण जाणतात त्यामुळे याबाबत जनजागृती व्हावी यासाठी हा अत्यंत आव्हानात्मक उपक्रम आज प्रजासत्ताक दिनी पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे नो हॉर्न डे पार पडला. मानपाडा चौक, शिव मंदिर चौक, टुंफोक कंट्रोल ऑफिस, इंदिरा गांधी चौक, फडके रोड, गणपती मंदिर, गुसे रोड, गोपी मॉल, फुले रोड, सारस्वत कॉलनी, घरडा सर्कल, आदी चौकांत थांबून आयोजकांनी हॉर्न वाजवून नकाची घोषणा दिली. यावेळी रिक्षा, दुचाक्या, इतर वाहन चालकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. नागरिकांनी एक दिवस हॉर्न वाजवू नये, असे आवाहन करणारे फलक घेऊन घोषणा देत जागृती करण्यात आली. अनेक रिक्षांवर नो हॉर्नचे स्टिकर लावण्यात आले आहेत. डोबिवली शहर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनीही या मोहिमेत भाग घेतला. नो हॉर्न मोहिमेला प्रतिसाद चांगला मिळाला, असे आयोजक पै यांनी सांगितले.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. NANDKISHOR LAXMINARAYAN GUPTA, is owner of Flat No. B/309, on Third Floor, KIRAN CHS LTD., Soc. Reg. No. TNA/(TNA)/HSG/(TC)/9830/1997-1998, Area 400 sq. mtrs. Built-up, at B. P. Cross Road, Bhayandar East, Taluka & District Thane, 401 105, Agreement by and between SHANTIDEVI LAXMINARAYAN GUPTA, (Mother) joint member with Applicant MR. NANDKISHOR LAXMINARAYAN GUPTA (Son), SHANTIDEVI LAXMINARAYAN GUPTA, who was died on 19.02.2012, and in her 50% share her legal heirs are 1) MR. KRISHNA LAXMINARAYAN GUPTA, 2) MR. AYODHYA LAXMINARAYAN GUPTA, 3) MR. DEVANAND LAXMINARAYAN GUPTA, 4) MRS. ASHADEVI PRADEEP SHAH, 5) MRS. USHADEVI MANOJ SHAH, all legal heir transfer their right, title, interest to MR. NANDKISHOR LAXMINARAYAN GUPTA. By way of Indemnity Bond & declaration dated 28/01/2020.

Any person/s, banks, financial institutions, individuals, company firms etc. having any claim shall file an objection in writing alongwith documentary evidence within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claim, whatsoever, on the said flat, of which, please take a note.
DILIP K PANDEY
Date: 30/01/2020 Advocate High Court B/109, Bhaidaya Nagar "B" Bldg., Navghar Road, Bhayandar (E), Dist. Thane - 401 105.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public on behalf of my clients Mrs. Meena Devjibhai Solanki, Mr. Jitendra D. Solanki & Mrs. Hetal D. Makhecha, who are heirs and legal representatives of Late Devjibhai K. Solanki. That Late Devjibhai K. Solanki & Mr. Jitendra D. Solanki were the owners of Flat No. A/601, Sanghvi Nagar, Rishabh A & B CHS Ltd, Sanghvi Nagar, Mira-Bhayandar Road Mira Road (E), Dist. Thane. Devjibhai K. Solanki, expired on 26/12/2009 leaving behind my clients. Mr. Jitendra D. Solanki, has sold the said flat to Mr. Nilesh Ganesh Malhotra & Mrs. Shobha Ganesh Malhotra, vide Agreement For sale dated 07/12/2011 after giving No objection by my clients Mrs. Meena Devjibhai Solanki and Mrs. Hetal D. Makhecha and the Society has transferred the said flat in the name of present owners Mr. Nilesh Ganesh Malhotra & Mrs. Shobha Ganesh Malhotra. Any person having any claim or objection for sale of the said flat to Mr. Nilesh Ganesh Malhotra & Mrs. Shobha Ganesh Malhotra should stake claim within 15 days from the date of publication of this notice. After the stipulated time herein no claims or objections of whatsoever nature shall be entertained and it would be presumed that there is no claim or objection from any person of the Public.

M.M. Ansari (Advocate & Notary)
A-74, Shanti Shopping Centre, Mira Road (East) Dist Thane 401107.
Date 30/01/2020



आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड

(पूर्वीची आकार टुल्स लिमिटेड)
सीआयएन नंबर: एल२९२२०एमएच१९८२पीएलसी०५२३०५
नोंदणीकृत कार्यालय: ३०४, अमय स्टील हाऊस, कर्णाक बंदर, बडोदा स्टीट, मुंबई-४००००९, (भारत).
फोन: (०२२) २३४८१०८३, फॅक्स: २१-२२-२३४८३८८०.
कार्पोरेट कार्यालय: ई-५, एमआयडीसी, वडुज, औरंगाबाद-४३११३६ (म.राज्य) भारत.
फोन: (०२४०) ६६४७२००, फॅक्स: ११-२४०-२५५४६४०, ई-मेल: corporate@akartoolsf.com
बोर्ड मिटिंगची सूचना

सिक््युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९(१)(अ) सहवाचिता रेग्युलेशन ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे कार्पोरेट कार्यालय ई-५, एमआयडीसी क्षेत्र, वडुज, औरंगाबाद-४३११३६ (महाराष्ट्र राज्य) येथे खालील विशेष तसेच इतर दैनंदिन व्यवसाय विचारात घेणे व मान्यता देणे याकरीता शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२० रोजी दु. १२.०० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.
१) ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षास मान्यता देणे.
२) ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाकरिता लेखापरिक्षकाद्वारे पर्यवेदित पुनर्विकीर्तन अहवाल नोंदण्यात घेणे.

आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता (पूर्वीची आकार टुल्स लिमिटेड)
सही/-
मिनेश गंधीवा (कंपनी सचिव)



REGD. OFF.: A-408, Express Zone, Near Patel's, Western Express Highway, Goregaon(E), Mumbai-400063.
CIN : L74140MH1986PLC041941 Tel : 022 - 67160400
Fax: 28722062 Website : www.ajcononline.com
Email : ajcon@ajcon.net

NOTICE

Notice is hereby given that pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 12th February, 2020 at Mumbai, inter-alia to consider and approve the Standalone & Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2019. This information is also available on Stock Exchange's website www.bseindia.com and on the website of the Company at www.ajcononline.com.

For Ajcon Global Services Ltd.
Shailendra Pathak
(Company Secretary & Compliance Officer)



Regd. Office: Plot No. 1, L.B.S. Marg, Gandhinagar, Kanjurmarg (W), Mumbai -400078
NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 13th day of February, 2020, at 11:00 a.m. at the registered office of the Company to consider, inter alia, and take on record the Standalone & Consolidated Audited Financial Results for the quarter ended 31st December, 2019.

This intimation will also be made available on the website of the Company www.cinevistaas.com and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

By order of the Board
For Cinevista Limited
Sd/-
Kilpa M. Goradia
Company Secretary


Place : Mumbai
Date : 29th January, 2020



पोदार हौसिंग
सीआयएन: एल५१९००५
पोदार ग्रुप इमारत, मथुरा
लोअर परळ (पश्चिम),
फॅक्स: ०२२-६६१६४०
ई-मेल: hemakumar.i

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षा विचारात घेणे
फेब्रुवारी, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.
सदर सूचनेची प्रत कंपनीच्या www.poddarhousing.com व www.bseindia.com व www.nseindia.com

ठिकाण : मुंबई
दिनांक : २९.०१.२०२०



सीआयएन: एल००९१
नोंदणीकृत कार्यालय: १०९, १ला मंजूर
ई.आर. रोड, ठाणे-४००६०१. वेब
ई-मेल: info@

३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षा विचारात घेणे

कार्यचलनातून एकूण उत्पन्न
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)
(क्रा व अन्वयादात्मक व विशेष साधारण बाबत)

कार्पोरेट कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)
(अन्वयादात्मक व विशेष साधारण बाबत)

क्रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)
(अन्वयादात्मक व विशेष साधारण बाबत)

कालावधीकरिता एकूण सर्वंकय उत्पन्न
(कालावधीकरिता सर्वंकय नफा/(तोटा) (क्रानंतर)
आणि इतर सर्वंकय उत्पन्न (क्रानंतर)

समभाग भांडवल
राखीव (मौगोल वर्षाच्या ताळेवंदपत्रकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वाढणारे)

उत्पन्न प्रतिभाग (₹.१०/-प्रत्येकी)
(अखंडित व खंडीत कार्यचलनाकरिता)
अ) मूळ
ब) सौमिकृत

टिप:
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतार अर्जासोबत सूचिबद्ध आहे त्या स्टॉक एक्सचेंजवर कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

ठिकाण: ठाणे
दिनांक: २८.०१.२०२०




टारमॅट लिमिटेड

(पूर्वी रोमन टारमॅट म्हणून ओळखले जाते)
नोंदणीकृत कार्यालय: टॅक रोड, ओफ जेन विद्या मार्ग, गोरगांव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३.
टेलि: २४० २३३० / ११८०. फॅक्स: २४० ०३२२.
ई-मेल: contact@tarmatlimited.com. वेबसाईट: www.tarmatlimited.com
CIN : L45203MH1986P1C038573


सूचना

अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार मालमत्ता व दायित्वाचा अहवाल यासह ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व नऊ माही करिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षा विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता गुरुवार, दिनांक १३ फेब्रुवारी, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा नोंदणीकृत कार्यालयात होणार आहे.

टारमॅट लिमिटेडकरिता
सही/-
एस. चक्रवर्ती
कंपनी सचिव



(सीआयएन: एल२४१९०एमएच१९८२पीएलसी०७६१५६)
नोंदणीकृत कार्यालय: ई/२७ कॉम्प्लेक्स सेंट्रल १७, ताडवैट रोड, मुंबई-४०००३४



बिरला प्रिजीशन टेक्नॉलॉजिज लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: २३, बिरला मेन्शन क्र.२, ५ला मजला, डी.बी. साठे मार्ग, प्राधान्य समार
मुंबई-४००००४. फोन: २१-२२-२३८२५०६०. ई-मेल: info@birlaprecision.com
वेबसाईट: www.birlaprecision.com, सीआयएन: एल२९२२०एमएच१९८२पीएलसी०५२३०५

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागधारकांचे भागप्रमाणपत्र हरवले आहे
अ. फोर्लिअन क्र. २३, बिरला मेन्शन क्र. २, ५ला मजला, डी.बी. साठे मार्ग, प्राधान्य समार
०१ बिकी एल०५४२४१ गिरधारीलाल लाथ २६२५५० ५२६२७४५५-५२६२७४५५
०२ बिकी एल०५४२४२ जी.एल. लाथ २६२५५१ ५२६२७४५६-५२६२७४५६

जर कोणता व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्र संदर्भित काही दावा असल्यास त्यांनी त्याचे आवश्यक दस्तऐवजासह मे. के.एन. टेक्नॉलॉजिज आयव्हेट लिमिटेड, कार्यालय सेंट्रल
टॉवर-बी, फ्लॉर क्र. ३१ व ३२, कात्यायनीबिल्डिंग इन्व्हेस्टमेंट्स, गवर्चीबाग, मुंबई-४००००४ (आंध्रप्रदेश) येथे १५ दिवसांच्या कालावधीत
करावेत. कोणताही दावा न आल्यास कंपनीद्वारे संबंधित अर्जाद्वारां दुय्यम भागप्रमाण
वितरित करेल.

बिरला प्रिजीशन टेक्नॉलॉजिज लिमिटेड
सही
जीएल
कंपनी सचिव

नमुना क्र. आयएनसी-२६
(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)
कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अर्थात एका
आरओसीमधून दुसऱ्या आरओसीमध्ये स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात
प्रकाशित करावयाची जाहिरात
केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष
कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना
अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उप नियम (५) चे खंड (अ) प्रकरणा
अधीन

that (1) **Shri. Rushi Dulappa Khairmode & Shri. Dulappa Sawla Khairmode** had purchased above said Flat from **M/s. Ashraj Developers**, being Builders therein vide Agreement for Sale Dated 30/05/2005 duly registered under Sr. No. VSI-2/3279/2005 (2) **Shri. Dulappa Sawla Khairmode** died on 30/07/2009 leaving behind him (i) **Shri. Rushi Dulappa Khairmode** & (ii) **Smt. Smita Dulappa Khairmode Shinde** as his only legal heirs in respect of said Flat. Further after completion of due procedure of law, the Society has transferred the said Flat and Share Certificate No. 8 in respect of said flat in favour of **Shri. Rushi Dulappa Khairmode**, being the nominee & legal heir of Late **Shri. Dulappa Sawla Khairmode**.

All Persons including legal heirs, claiming any interest in the said Flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his **Office No-3, Tare Compound, Near Krishna Hotel, Dahisar Check Naka, Dahisar (E), Mumbai-68**, within **14 days** from the date hereof, failing which it shall be presumed that there is no claim over the said Flat.

Sd/-
Mr. Kiran E. Kochrekar
K. K. ASSOCIATES, Advocates
Place : Mumbai Date : 30.01.2020

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

NOTICE is hereby given to the public at large that my clients (1) **Miss Parinaz Sharukh Billimoria** & (2) **Miss Benaz Sharukh Billimoria**, who have become the Co-owners by virtue of Law of Inheritance & Law of Succession Act, after the demise of their Father **Late Mr. Sharukh Jal Billimoria**, who died intestate on 28.02.2019 leaving behind them as their Legal heirs and Legal representatives in respect of **Flat No. A/12, A-Wing, Third Floor, Devi Darshan Co-operative Housing Society Ltd.**, bearing Registration No. TNA/VSI/HSG/TC/8797/1997-1998, dated 05.04.1997, admeasuring 515 Square Feet, i.e. 47.86 Square Meters, Built-up Area, constructed on N.A. land bearing Survey No.218, Hissa No. 6, 7, 8, 9 (Part), 9 (Part), Hissa No.1, (Part) lying being at situate at **Village-Naringi, Veer Savarkar Marg, Naringi Fata, Pranjape Colony, Opp. Bank of India, Virar (East), Taluka Vasai, Dist. Palghar - 401305**. It is reported that while in transit they have lost/misplaced their following Two original agreements, entered into between:

(1) **M/s. Basix Construction Services Private Limited** (Builder) & **Mr. Dattatraya Gopal Joshi** - (Buyer), duly Registered with the Sub-Registrar of Mumbai-PBBP/91, dated 11.07.1991. (2) **Mr. Dattatraya Gopal Joshi** - (Seller) & **Mr. Sharukh Jal Billimoria** - (Buyer), duly Registered with the Sub-Registrar of Mumbai-PBBP/998/2000, dated 16.03.2000.

In this connection, a Missing Complaint is lodged at **Virar Arnala Police Station**, vide Complaint No.268, dated 27.01.2020, by my clients.

Whoever has any kind of right, title, claim, interest, in the aforesaid Property, shall come forward with their genuine objection within **15 days** from the issue of this Notice, if any, and contact me on phone or in person at the following address. Otherwise, my client shall ask for issue of Certified True Copy from the Concerned Authority.

S.K. Khatri
Advocate - High Court
Flat No.03, Ambika Apartment,
Near Vartak Hall, Agashi Road,
Virar (W), Dist. Palghar - 401303
Mob. : 9325973730
Place : Virar Date : 30.01.2020

DHANLAXMI COTEX LTD.

CIN: L51100MH1987PLC042280
Regd. Off: 285, Chatrabhuj Jivandas House, 2nd Floor, Princess Street, Mumbai - 400002
Tel No: 022-66228050 | Email Id: dcoctex1987@gmail.com | Website: www.dcl.net.in

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Friday, 07th February, 2020 at 03:00 p.m.**, inter-alia to consider, review and adopt Unaudited Standalone Financial Results for the Quarter & Nine Months ended **31st December, 2019** along with Limited Review Report thereon and other Businesses. This information is available on the website of the Company at www.dcl.net.in

For Dhanlaxmi Cotex Limited
Sd/-
Mahesh Jawhar
(Wholetime Director)
Date: 29-01-2020
Place: Mumbai



TARMAT LIMITED

(Formerly Known as Roman Tarmat Ltd.)

Reg. office.: Tank Road, off Gen Vaidya Marg, Goregaon (E), Mumbai 400 063. Tel : 2840 2130 / 1180. Fax 2840 0322.

Email : contact@tarmatlimited.com . Website: www.tarmatlimited.com
CIN : L45203MH1986P1C038535

NOTICE

NOTICE is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held at the registered office of the company on Thursday, 13th February, 2020 at 01.00 p.m. to consider, approve and take on record the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2019

For Tarmat Ltd.
Sd/-
S. Chakraborty
Company Secretary
Place: Mumbai
Date: 30.01.2020

NOTICE

SHRI.JAGMAL SHAMJI PARMAR proprietor of M/s. Vivek Processors and Engineering Works. Plot No A-32, Additional Ambernath Industrial Area, Jambivil Taluka, Ambernath (E), Dist. Thane. As per Information given by my client abovenamed, notice is hereby given to Mr. Dinesh Chandra Taunk having address at Kutchi Garden, Post Bandikui, District Dausa, Rajasthan that :

My client abovenamed is the owner of Plot No. A-32. Additional Ambernath Industrial Area, Jambivil Taluka, Ambernath (East), Dist. Thane (herein after referred to as -the Plot") and had been carrying on his business under the name of M/s. Vivek Processors and Engineering Works at the said Plot.

By and under a Deed of Assignment dated 20.02.2003 between my client as the Assignor / Vendor and Mr. Dinesh Chandra Taunk as the Assignee / Purchaser, my client agreed to transfer the said Plot in favour of said Mr. Dinesh Chandra Taunk. However, Mr. Dinesh Chandra Taunk failed to comply with his terms and conditions of the said Deed of Assignment and Supplementary Deed dated 18.03.2005 and thus the transaction was duly cancelled by execution of a Deed of Cancellation dated 25.03.2009 between the Parties. Mr. Dinesh Chandra Taunk also issued a letter dated 05.04.2009 to Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) in that regard. However, Mr. Dinesh Chandra Taunk has failed to appear before the MIDC for completion of cancellation formalities and his whereabouts are untraceable and thus MIDC vide its letter dated 07.01.2020 has advised to be issued such notice to call upon objection's if any.

In the circumstances, notice is hereby given to Mr. Dinesh Chandra Taunk or any person or persons through Mr. Dinesh Chandra Taunk claiming any objection with respect to retransfer of the said Plot in favour of SHRI. JAGMAL SHAMJI PARMAR, are hereby called upon to give objection in writing with full particulars thereof, together with proof to the undersigned's address during working hours within (10) ten days from the date hereof, as otherwise the cancellation and subsequent MIDC formalities in favor of my client will be completed without any reference or regard to any such purported claim, which shall be deemed to have been waived for all intents and purpose, and my client shall not be held accountable and or liable to words such transfer.

On behalf of my client Shri. Jagmal Shamji Parmar proprietor of M/s. Vivek Processors and Engineering Works

Add : Office No. 2, Jari Mari Building, Near Jari Mari Temple, Behind Roop Sangam, Old Station Road, Kalyan (West) 421301
Sd/-
Saurabh Thakkar
(Advocate)

Con 1
2nd 9
3rd 4
4th 1
00
00
03
04
06
07
09
10
10
1st 10
(50)
2nd 50
(50)
3rd 5
(50)
4th 3
(50)
5th 2
(50)
6th 1
00
01
01
01
02
03
03
04
04
04
04
05
05
06
06
06
06
07
07
07
08
08
08
09
09
09
10
10
10
11
11
11
11
12
12
12
13
Con